

जलयुक्त शिवार अभियान मधून पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा सन २०१८-१९ मध्ये सहभागी होणा-या गावासाठी मृद व जलसंधारण कामाकरिता इंधनासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मृद जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक: जलसं-२०१८/प्र.क्र.१३९/जल-७

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: ०३ एप्रिल, २०१८

वाचा :-

१. शासन निर्णय, जलसंधारण विभाग, जशिअ-२०१४/प्र.क्र. २०३/जल-७, दिनांक ५ डिसेंबर, २०१४
२. शासन पत्र मृद व जलसंधारण विभाग क्रमांक-संकिर्ण -२०१७/प्र.क्र. १३४/जल-१ दिनांक १६ मे २०१७
३. शासन परिपत्रक मृद व जलसंधारण विभाग क्रमांक गामुध-२०१७/ प्र.क्र.६२/जल-८ दिनांक २५ मे, २०१७
४. शासन परिपत्रक मृद व जलसंधारण विभाग क्रमांक मफुअ-२०१६/ प्र.क्र.६८/जल-८ दिनांक ४ मे, २०१६

प्रस्तावना:-

राज्यात वारंवार उद्धवणा-या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान दिनांक ५ डिसेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गत सन २०१५-१६ मध्ये ६२०२, सन २०१६-१७ मध्ये ५२९१ व सन २०१७-१८ मध्ये ५०१८ असे एकूण १६५११ गावे निवडण्यात आलेली आहेत. आतापर्यंत ११००० हून अधिक गावे जलपरिपुर्ण झालेली आहेत. सन २०१८-१९ मध्ये गाव निवड करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

जलयुक्त शिवार अभियान मध्ये शासनासोबत अनेक सामाजिक संस्था. अशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्यसंस्था या त्याच्या स्वनिधीतून तसेच CSR मधून कामे करत आहेत. अशी कामे करताना मशिन साठी इंधनाकरिता शासन मदत करत असते. त्यानुसार इंधानासाठी कशा पध्दतीने निधी द्यावा याबाबत वरील संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मार्गदर्शन केलेले आहे.

सन २०१६-१७ पासून राज्यात पाणी फाउंडेशन द्वारे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात येते. सन २०१८-१९ मध्ये सदर स्पर्धा यावर्षी २४ जिल्हयातील ७५ तालुक्यात घेण्यात येत आहे. यास्पर्धेमुळे राज्यात जलसंधारणची चळवळ उभी राहत

आहे. स्पर्धेतील गावाचा उत्साह टिकावा व जास्तीत जास्त गावे जलपरिपुर्ण व्हावीत यासाठी स्पर्धेतील सहभागी होणा-या गावास इंधनापोटी प्रति गाव ₹ १.५० लक्ष च्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ हा उद्देश ठेवून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास पुरक म्हणून विविध खाजगी व्यक्ती, अशासकीय संस्था, ग्रामपंचायत हे यंत्रसामग्री उपलब्ध करून देतात व त्यांना शासन इंधानासाठी निधी उपलब्ध करून देते. त्याच धर्तीवर सन २०१८-१९ पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत जी गावे सहभागी होऊन मृद व जलसंधारणाची कामे श्रमदानाद्वारे करतील अशा गावांना प्रोत्साहन म्हणून मशिनद्वारे करण्यात येणा-या कामाकरिता इंधनाचा खर्चासाठी प्रति गाव रु. १.५० लक्ष (रुपये एक लक्ष पन्नास हजार) मर्यादेत निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात उपलब्ध होणा-या निधीतून देण्यात येईल.

२. जिल्हाधिकारी यांनी प्रति गाव ₹ १.५० लक्ष निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या निधीतून संबंधित ग्रामपंचायत यांना उपलब्ध करून देण्यात यावा. लोकसहभागातून झालेल्या कामांचा तसेच मशीनद्वारे झालेल्या कामांचा तपशिल स्वतंत्रपणे ठेवण्यात यावा. ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्यावयाचा निधी, खर्च करण्याची कार्यपध्दती व खर्चाच्या लेखे ठेवण्याच्या कार्यपध्दती जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीने निश्चित करावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०४०३१४५३३३५७२६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(म. रं. शेळके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा.सभापती विधान परिषद यांचे सचिव,

३. मा.अध्यक्ष विधान सभा यांचे सचिव,
४. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव,
५. मा.मंत्री (जलसंधारण) यांचे खाजगी सचिव,
६. मा.राज्यमंत्री (जलसंधारण) यांचे खाजगी सचिव,
७. सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
८. मा. विरोधी पक्ष नेता विधानपरिषद व विधानसभा, विधान भवन, मुंबई.
९. सर्व मा.विधान परिषद / विधान सभा सदस्य, विधान भवन, मुंबई.
१०. मा.मुख्य सचिव यांचे उप सचिव,
११. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
१२. प्रधान मुख्य वनसंरक्षक व महासंचालक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे
१३. आयुक्त (कृषि) महाराष्ट्र राज्य, कृषि आयुक्तालय, पुणे
१४. आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद
१५. सर्व विभागीय आयुक्त,
१६. संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, पुणे
१७. मुख्य अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण), महाराष्ट्र राज्य, पुणे,
१८. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे,
१९. सर्व अधिक्षक अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) मंडळ,
२०. सर्व विभागीय कृषि सहसंचालक,
२१. सर्व जिल्हाधिकारी
२२. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई,
२३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीकरीता)
२४. सर्व सहसंचालक, सामाजिक वनीकरण,
२५. सर्व मुख्य वनसंरक्षक / सर्व उप वनसंरक्षक,
२६. संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र, नागपूर,
२७. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
२८. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
२९. सर्व कार्यकारी अभियंता लघुसिंचन (जलसंधारण)/जिल्हापरिषद/जलसंपदा)
३०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
३१. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र राज्य १ व २, मुंबई व नागपूर,
३२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य १ व २, मुंबई व नागपूर,
३३. सर्व उपसचिव /अवर सचिव /कार्यासन अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग
३४. निवड नस्ती जल-७.